

महाराष्ट्र शासन

क्रमांक: टिपीबी४३१३/प्र.क्र.४४/२०१३/नवि-११
 नगर विकास विभाग, ४ था मजला,
 मंत्रालय, मुंबई : ४०० ०३२.
 दिनांक : २३ /१०/२०१५

74
2015

41
2014

प्रीत,

- १) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई.
- २) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका.
- ३) प्रधान सचिव, गृहनिर्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) सचिव, सार्वजनिक बांधकार्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) संचालक, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प, बृहन्मुंबई महानगरपालिका.
- ७) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ८) संचालक, अग्नि सुरक्षा सेवा, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई.
- ९) पुणे प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, आय.आय.टी. पवई, मुंबई
- १०) विभाग प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, आय.आय.टी. पवई, मुंबई
- ११) आयक्ष.पिएटा (प्रैक्टीसिंग इनिनिअर्स, आर्किटेक्टस् ऑफ टाउन प्लानिंग असोसिएशन) हॉटेल, मुंबई.
- १२) आयक्ष.पिएटा (प्रैक्टीसिंग इनिनिअर्स, आर्किटेक्टस् ऑफ टाउन प्लानिंग असोसिएशन) हॉटेल, मुंबई.

विषय – बृहन्मुंबई महानगरपालिका हडीतील ठंच इमारतीच्या बांधकाम प्रस्तावाच्या ठाननीसाठी सध्याच्या व्यवस्थेचे पुनर्विलोकन करून शिफारशी करण्यासाठी तांत्रिक अभ्यासगटाची बैठक.

महाराष्ट्र,

विषयांकित प्रकरणी प्रा. मुळ्य सचिव, महाराष्ट्र शासन चाचेकडे दिनांक ०८/१०/२०१५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त पुढील कार्यवाहीस्तव्य यासोबत जोडलेले आहे.

आपला,

१५५६११२२१०

(श्रीरंग दि. लांडगे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन तथा सदस्य सचिव, तांत्रिक अभ्यासगट.

सोबत – वरोलप्रमाणे.

ISSUED
23/10/2015
राजीव

अ.क्र.	बैठकीतील चर्चा व निर्णय	निशायाची अंमलबजावणी करणारे प्राधिकरण	अंमलबजावणी चा कालावधी
१	<p>चर्चा विषय :- उपरोक्त पासवंभूमीवर उंच इमारतीच्यां प्रस्तावांची छाननी हाय राईन कमिटीकडून करणे. यासंदर्भात असलेली इमारतींपांते उंचीची ७० मीटरची मर्यादा वाढविणाऱ्याबाबत विचार करणे व त्याबाबत सुधारीत निकष निशित करणे.</p> <p>सदर निकष निशित करताना सर्वोच्च न्यायालयास विनंती करून पूर्व परवानगी घेण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेणे. तसेच हाय राईन कमिटी तपासत असलेल्या बाबी व इतर प्राधिकरणे अशा प्रस्तावांच्या संदर्भात तपासत असलेल्या बाबी यामध्ये पुनरावृत्ती टाळण्यासंदर्भात उपायांजना सुचविणे.</p>		
	<p>चर्चा व निर्णय :- वरील मुद्द्यांच्या अनुष्ठाने बहन्मुळई महानगरपालिकेने शासनास सादर केलेले दिनांक १७/११/२०११ व दि. ०२/०७/२०१५ रोजीच्या पत्रामधील विनंतीबाबत महानगरपालिकेने संविस्तर अध्यास्पूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे बैठकीत ठरले. सदर मर्यादा ७० मीटर वरून १२० मीटरपर्यंत करावयाची झाल्यास मासर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अगिल क्र. १११५०/२०१३ मधील दि. १३/१२/२०१३ रोजीच्या निर्णयातील केलेल्या सूचनांचा सखोल अध्यास करून निर्णय घेणे आवश्यक असून सदर विषय हा अतिशय संवेदनशील व जनतेच्या सुरक्षेशी व जीवनाशी घेट निगडीत असल्याने महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एका उपसमितीची घासानं करण्याचे बैठकीत ठरले. सदर उपसमितीमध्य प्रैक्टीसिंग इंजिनिअर्स, जाकिटक्ट अंड टाऊन प्लानर्स असेसिडेशन (पीयेटा) यांचे प्रतिनेधी, इमारत संरचना अभियंता, जीओ टेक्निकल तज्ज्ञ, मुख्य अनिश्चयन अधिकारी व विषय तज्ज्ञ (निर्मित) यांची नियुक्ती पदाधिकारी आयुक्तांनी करून सखोल अध्यासांती संविस्तर प्रस्ताव या तांत्रिक</p>	<p>बहन्मुळई महापालिका आयुक्त</p> <p>१५ दिवस</p>	

मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचकडे दि. ०८/१०/२०१५ रोजी दुपारी १२.३० वा.
आयोजित बैलोल्या बैठकीचे इतिवृत्त.

**विषय — मुंबई महानगरपालिका हाहीतील उंच इमारतीच्या बांधकाम प्रस्तावाच्या
छाननीसाठी संध्याच्या अववस्थेचे मुनर्विलाकन करून शिफारस करण्यासाठी
नियुक्त करणेत आलेल्या तांत्रिक अभ्यासमटाची बैठक.**

सदर बैठकीस खालील सदस्य उपस्थित होते.

- १) श्री अजोळ मेहता, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका.
- २) श्री. एस.एस.हुसेन, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमसीएचआय.
- ३) श्री. विष्णु शाहा, माजी अध्यक्ष, एमसीएचआय.
- ४) श्री. डॉमानक रोमेल्ला- सहयोगी, एमसीएचआय.
- ५) श्री. राजन अ. कोप, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६) श्री. प्रकाश झंगळे, उपसचिव (इमारत), सार्वजनिक बांधकाम विभाग.
- ७) श्री. संपत कुमार, मुख्य नियोजनकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कळून प्रतिनिधी.
- ८) श्री. संताप एस. वारीक, संचालक, अनिश्चयन, बृहन्मुंबई महानगरपालिका.
- ९) श्री. सुखदेव गिग, प्रॅक्टीसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्ट अॅन्ड टाऊन प्लानर्स असोसिएशन (पीयेटा).
- १०) श्री. शशिकर्ण एल. जाघव, प्रॅक्टीसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्ट अॅन्ड टाऊन प्लानर्स असोसिएशन (पीयेटा).
- ११) श्री. मनोजकुमार दुबल, प्रॅक्टीसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्ट अॅन्ड टाऊन प्लानर्स असोसिएशन (पीयेटा).

पार्श्वभूमी :-

बृहन्मुंबई महानगरपालिकेत उंच इमारतीना बांधकाम परवानगी मंजूरी देणेपूर्वी त्याची तपासणी करणेसाठी तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय शासनाने २००३ या मध्ये घेतला. त्याअनुसंगाने सन २००४, सन २००७ व सन २०१० मध्ये समित्या नेमल्या गेल्यात.

तदनंतर शासन निर्णय दि. ०२/०४/२०१३ द्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका हाहीमधील उंच इमारतीच्या प्रस्तावाचांचा तांत्रिक छाननी संदर्भात वर नमूद केल्याप्रमाणे प्रथमित अववस्थेचा अभ्यास करून त्यात भावश्यक त्या सुधारणा सुचिविण्यासाठी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचा अध्यक्षतेखाली तांत्रिक गटाची स्थापना केली.

पा. सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अणिल क्र. १२४५०/२०१३ याचे दि. १७/१२/२०१३ च्या निर्णयाद्वारे उंच इमारतीसाठी तांत्रिक समितीचे मुनर्गाठन करून समितीची अलिंगिकत कार्यकक्षा निश्चित केली. चाचाचाऱ्यांनांचे शासनाने १ जून २०१४ रोजी निर्णय पारित केला. त्यात सुधा ७० भी. पेक्षा उंच इमारत प्रस्तावाचा संदर्भ आहे.

आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी MCHI च्या विनंतीनुसार दि. १७/१२/२०११ चे पत्राद्वारे तसेच दि. ०२/०४/२०१५ चे पत्राद्वारे ७० मीटर उंचीची मर्यादा वाढवून १२० मीटर करणेची विनंती केली आहे.

- ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन वापराची १५ वर्षांची मुदत ५ वर्षे इतका करणे, तसेच वार्षिक बाजारमूल्य तक्त्यानुसार होणाऱ्या जमीनीच्या किंमतीच्या २% इतकी रक्कम प्रतिवर्ष “ना-वापर शुल्क” आकारून जमीन वापरासाठी आणखी ५ वर्ष मुदतवाढ देण्याची तरतूद अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनाकरणीता खरेदी केलेल्ला जमीन खरेदीच्या तारखेपासून एकूण १० वर्षांच्या कालावधीत वापरात आणणे अनिवार्य राहील.
- संबंधित जमीनीचा औद्योगिक वापर १० वर्षात सुरु झाला नाही तर अशी जमीन जिल्हाधिकारी काढून घेईल व तेळ्हा अशी जमीन सर्व भारापासून मुक्त राहून शासन जमा होईल. तदनंतर अशा जमीनीच्या मूळ मालकांना त्यांनी विक्री केलेल्या किंमतीला मूळ धारणाधिकारावर परत करण्याबाबत प्रथम हक्क व त्या अनुषंगिक सविस्तर तरतूद समाविष्ट करण्याचे ठरले आहे.
- ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनासाठी १० वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित जमीन खरेदीदार काही अपरिहार्य कारणास्तव तो अशा जमीनीच्या वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यानुसार येणाऱ्या किंमतीच्या २५% हस्तांतरण शुल्क भरून अशी जमीन ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनासाठीच उर्वरित कालावधीच्या मर्यादेच्या अधीन राहून अन्य व्यक्तीस हस्तांतरीत करू शकेल, अशी तरतूद करण्याचे ठरले.

तसेच सदर १० वर्षांच्या कालावधीतच ख-याखु-या औद्योगिक प्रयोजनाशिवाय विकास आराखडा व ग्रादेशिक आराखडा या अंतर्गत अनुज्ञेय असणाऱ्या अकृषिक वापरासाठी अशी जमीन विक्री करावयाची असल्यासाठी प्रवर्तित वापरामूळाच्या ५०% इतके “रुपांतरण शुल्क” आकारप्याची तरतूद समाविष्ट करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.

- ख-याखु-या औद्योगिक वापरासाठी भोगवटादार वर्ग-२ सत्ताप्रकारची जमीन खांदी करावयाची असल्यास अशा जमीनीच्या देय नजराण्याएवजी खरेदीच्या किंमतीच्या २% एवढी रक्कम जमीन खरेदीच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत जिल्हाधिकारी यांचेकडे भरणा केली नाही, तर, अशा जमीनीच्या खरेदी किंमतीच्या ७५%. इतकी नजराण्याची रक्कम दंडात्मक स्वरूपात वसूल करण्याबाबत तरतूद अंतर्भूत करण्याचे ठरले आहे.

“मेक इन महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या पाश्वंभूमीवर महाराष्ट्र राज्यात उद्योजकाना प्रांत्साहन पिलावे व राज्याच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीचा वेग वाढावा, तसेच राज्यात औद्योगिक व आर्थिक निवेश सुकर क्हावा या दृष्टिने विविध कायद्यातील तरतुदीचे सुलभीकरण करण्याचे ठग्ले आहे. मात्र, निवेश प्रक्रियेचे सुलभीकरण करताना व राज्यात उद्योग वाढीसाठी सवलनी देनाना आहे. मात्र, निवेश प्रक्रियेचे सुलभीकरण करताना व राज्यात उद्योग वाढीसाठी सवलनी देनाना त्यांचा वापर काटेकोरपणे होणे व त्यातून राज्याची अर्थव्यवस्था सुधारणे व त्यांचे प्रत्यक्ष परिणाम दिसणे हे ही अपेक्षित आहे. यासाठी राज्यात खन्याखुन्या औद्योगिक व अनुज्ञेय अकृतिक प्रयोजनासाठी शेतजमीन/जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ करून देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार शासनास प्राप्त असलेल्या अधिकारात आखलेल्या विकास योजनांमध्ये जमिनीचा वापर विषयक नियोजन केलेले असते. असे नियोजन करताना त्याला व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती सूचना मागवून संबंधित जमिनीचा वापर निश्चित केलेला असतो. या अधिनियमान्वये प्राप्त अधिकारात निश्चित केलेल्या जमिनीच्या वापराचे प्रयोजन यांची प्रभावी अंगलबजावणी होण्याच्या दृष्टीने संबंधित कायद्यात सुधारणा आवश्यक आहे असे शासनाचे मत होते.

या दृष्टिने महाराष्ट्र राज्यात लागू असलेल्या महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम ६३ व कलम ६३-एक-अ, हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५० च्या कलम ४७ व कलम ४७ अ आणि महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियमाच्या कलम ८१ व कलम ८१-अ मध्ये दुरुस्ती करून उद्योजकांच्या खन्याखुन्या औद्योगिक वापरासाठी शेतजमीन खरेदी करण्यास मान्यता घेण्याची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वरूपाची तरतूद कायद्यात अंतर्भूत करण्याच्या हेतूने उक्त अधिनियमांमध्ये पुढील सुधारणा करण्यास मांत्रिमंडळाने मंगळवार, दि. १७.११.२०१५ रोजीच्या वैठकीमध्ये मान्यता दिली आहे.

कलम-६३ मध्ये सुधारणा

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, च्या कलम-६३ अन्वये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतजमीन खरेदी करण्यास प्रतिबंध आहे. तथापि, राज्याच्या जलद विकासाकरात खालील सुधारणा करण्याचे मंत्रिमंडळाने ठरविले आहे:-

- राज्यात औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, ज्या जमिनी नगरपरिषद/महानगरपालिका किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये नियुक्त विशेष नियोजन प्राधिकरण, नवीन नगर विकास प्राधिकरण यांच्या संभा क्षेत्राच्या आत आहेत किंवा ज्या जमिनी प्रादेशिक नियोजन आराखड्यात निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक अथवा अन्य अकृतिक वापरासाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत, अशा जमिनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-६३ च्या पूर्व परवानगी घेण्याची तरतूद वगळणेवाक्त निर्णय घेण्यात आला.

प्रसिद्धीपत्रक

विषय:- महानगरपालिका / नगरपरिषद क्षेत्र तसेच विकास योजना/प्रादेशिक योजनामधील निवासी / वाणिज्यिक / औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी विनिर्दिष्ट क्षेत्रासंदर्भात “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम” यात सुधारणा करणेबाबत.

राज्यात शेतजमिनीतून कृषी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम” पारीत करण्यात आला आहे. सदर अधिनियमात शेतजमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र, जमिनीच्या प्रकारानिहाय ठरविणे, किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या शेत जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व शेत जमिनीच्या एकत्रीकरणाची कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. कलम ७ मध्ये जमीनीच्या तुकड्यांचे हस्तांतरण व ते भाडेपट्ट्याने देण्याबाबत तरतुदी विहीत करण्यात आलेल्या आहेत. कलम ८ मध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे तुकडा निर्माण होईल अशा रितीने करता कामा नये, अशी तरतुद असून त्याअन्वये तुकडे पाडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कलम ८अ अ मध्ये जमीनीच्या विभाजनावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच सदर अधिनियमाच्या कलम ८अ मध्ये, राज्यशासनाने राजपत्रात अधिसूचित केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरीता केलेल्या हस्तांतरणास, या अधिनियमाच्या कलम ७, ८ व ८ अ अ मधील तरतुदी लागू होणार नाहीत, अशी तरतुद आहे.

नगरी नियोजनाखाली आणण्यात आलेल्या भागातील जमिनीच्या विकासाचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम” मध्ये नवीन कलम ८व अंतभूत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिनांक १७.११.२०१५ च्या बेठकीत घेतला आहे. त्यानुसार कलम ७, ८ व ८ अ अ मधील तरतुदी महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या हृदीतील क्षेत्रास किंवा महाराष्ट्र प्रादेशिक आणि शहर नियोजन अधिनियम, १९६६ मधील तरतुदी अन्वये गटीत केलेले विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नवीन शहर विकास प्राधिकरण याच्या क्षेत्रास तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व शहर नियोजन अधिनियम, १९६६ मधील तरतुदीप्रमाणे तयार करण्यात आलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी/वाणिज्यिक/औद्योगिक किंवा अन्य कुठल्याही अकृषिक वापरासाठी दर्शविलेल्या क्षेत्रास लागू निवासी/वाणिज्यिक/औद्योगिक किंवा अन्य कुठल्याही अकृषिक वापरासाठी दर्शविलेल्या क्षेत्रापेक्षा कमी असणार नाही.

वरील सुधारणा अंमलात येण्याच्या दिनांकास लागू असणा-या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचे क्षेत्र हस्तांतरीत करावयाचे असल्यास, महाराष्ट्र प्रादेशिक व शहर नियोजन अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार पोटविभाजन किंवा रेखांकन यथास्थिती नियोजन प्राधिकरण अथवा जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून घेणे अनिवार्य राहील.

अ.क्र.	बैठकीतोल चळा व निर्णय	निर्णयाची अंमलवजावणी करणारे प्राधिकरण	अंमलवजावणी चा कालावधी
१	<p>चळंचा विषय :- उपरोक्त पाश्वभूमीवर उंच इमारतीच्यां प्रस्तावांचा छाननी हाय राईंज कमिटीकडून करणे. यासंदर्भात असलेली इमारतीची उंचीची ७० मीटरसी मर्यादा वाढविण्यावाबत विचार करणे व त्यावाबत सुधारीत निकष निश्चित करणे.</p> <p>सदर निकष निश्चित करताना सर्वोच्च न्यायालयास विनंती करून पूर्व परवानगी घेण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेणे तसेच हाय राईंज कमिटी तपासल असलेल्या बाबी व इतर प्राधिकरणे असा प्रस्तावांच्या संदर्भात तपासत असलेल्या बाबी यामध्ये पुनरावृत्ती टाळण्यासंदर्भात उपाययोजना सुचिविणे.</p> <p>चळा व निर्णय :- वरील मुद्दांच्या अनुबंधाने बहन्मुंबई महानगरपालिकेने शासनास सादर केलेले दिनांक १३/११/२०१३ व दि. ०२/०७/२०१५ रोजीचे प्राप्तमधील विनंतीवाबत महानगरपालिकेने संविस्तर अध्यासपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे बैठकीत ठरले. सदर मर्यादा ७० मीटर वरून १२० मीटरपर्यंत करावयाची झाल्यास मासदोच्च न्यायालयाने दिवाळी अधिक्र. क्र. १११५०/२०१३ मधील दि. १०/१२/२०१३ रोजीच्या निर्णयातील केलेल्या सूचनांचा सखोल अध्यास करून निर्णय घेणे आवश्यक असून सदर विषय हा अनिश्चय संघेनसील व जनतेच्या सुरक्षेशी व जीवनाशी थेट निगडीत असल्याने महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एका उपसमितीची स्थापना करण्याचे बैठकीत ठरले. सदर उपसमितीमध्ये प्रेक्टोसापग झेजनांअस, आफिटक्ट अंनं टाऊन प्लानर्स असोसिएशन (पीवेट) यांचे प्रतिनिधी, इमारत संरचना अधियंता, जोओ टेक्नीकल तज, मुख्य अग्निशमन अधिकारी व विमोळ तज (निर्मित) यांची निवृत्ती महापालिका आयुक्तांनी करून सखोल अध्यासांती संविस्तर प्रस्ताव या तांत्रिक</p>	बहन्मुंबई महापालिका आयुक्त	१५ दिवस

प्रसिद्धीपत्रक

विषय:- महानगरपालिका / नगरपरिषद क्षेत्र तसेच विकास योजना/प्रादेशिक योजनामधील निवासी/वाणिज्यिक / औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी विनिर्दिष्ट क्षेत्रासंदर्भात “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम” यात सुधारणा करणेबाबत.

राज्यात शेतजमिनीतून कृषी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम” पारीत करण्यात आला आहे. सदर अधिनियमात शेतजमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र, जमिनीच्या प्रकारानिहाय ठरविणे, किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या शेत जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व शेत जमिनीच्या एकत्रीकरणाची कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. कलम ७ मध्ये जमीनीच्या तुकड्यांचे हस्तांतरण व ते भाडेपट्ट्याने देण्याबाबत तरतुदी विहीत करण्यात आलेल्या आहेत. कलम ८ मध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे तुकडा निर्माण होईल अशा रितीने करता कापा नये, अशी तरतुद असून त्याअन्वये तुकडे पाडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कलम ८ अ अ मध्ये जमीनीच्या विभाजनावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच सदर अधिनियमाच्या कलम ८ अ मध्ये, राज्यशासनाने राजपत्रात अधिसूचित केलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरीता केलेल्या हस्तांतरणास, या अधिनियमाच्या कलम ७, ८ व ८ अ अ मधील तरतुदी लागू होणार नाहीत, अशी तरतुद आहे.

नागरी नियोजनाखाली आण्यात आलेल्या भागातील जमिनीच्या विकासाचा पारं सुकर करण्याच्या दृष्टीने “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम” मध्ये नवीन कलम ८ व अंतर्भूत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिनांक १७.११.२०१५ च्या बेटकीत घेतला आहे. त्यानुसार कलम ७, ८ व ८ अ अ मधील तरतुदी महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या हदीतील क्षेत्रास किंवा महाराष्ट्र प्रादेशिक आणि शहर तरतुदी महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या हदीतील क्षेत्रास तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व शहर नियोजन प्राधिकरण किंवा नवीन शहर विकास प्राधिकरण यांच्या क्षेत्रास तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व शहर नियोजन अधिनियम, नवीन शहर विकास प्राधिकरण यांच्या क्षेत्रास तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व शहर नियोजन अधिनियम, १९६६ मधील तरतुदीप्रमाणे तयार करण्यात आलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये १९६६ मधील तरतुदीप्रमाणे तयार करण्यात आलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी/वाणिज्यिक/औद्योगिक किंवा अन्य कुठल्याही अकृषिक वापरासाठी दर्शविलेल्या क्षेत्रास लागू नियोजन असणार नाही.

वरील सुधारणा अंमलात येण्याच्या दिनांकास लागू असणा-या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचे क्षेत्र हस्तांतरीत करावयाचे असल्यास, महाराष्ट्र प्रादेशिक व शहर नियोजन अधिनियम, १९६६ मधील तरतुदीनुसार पोटविभाजन किंवा रेखांकन यथास्थिती नियोजन प्राधिकरण अथवा जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून घेणे अनिवार्य राहील.